

## **फसवणुकीचा इशारा!**

गेल्या काही वर्षात, व्यावसायिक फसवणूक सर्रासपणे केली जात आहे आणि सर्वत्र पसरली आहे. आम्हाला, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्या, यांना असा एक प्रचलित प्रकार आढळून आला आहे; ज्यात काही ठग नोकरीच्या शोधात असणाऱ्या साध्या लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांना आमच्या समूहाच्या कंपन्या मध्ये आकर्षक नोकऱ्या देऊ करतात. एकदा का या उमेदवारांचा विश्वास संपादन केला की हे ठग, त्यांना, प्रत्यक्ष नेमणूक किंवा मुलाखत होण्याआधीच्या कामकाजाचे कारण देऊन, विविध बँक खात्यात काही पैसे भरायला सांगतात.

### **याची कार्यपद्धती अशी आहे:**

- सुरुवातीच्या पैशाच्या मागण्या या सहसा लहान रक्कमेच्या असतात जेणेकरून उमेदवार सावध होऊ नये आणि त्याने सहजपणे रक्कम भरावी.
- एकदा का तो जाळ्यात फसला की हे ठग, नियत नेमणूक किंवा मुलाखतीची तारीख जवळ येऊ लागताच, हळूहळू मागणीचा आकडा वाढवतात.
- असाही प्रकार आढळून आला आहे की हे ठग 'स्टार्टअप किट' जसे की लॅपटॉप देण्याच्या निमित्ताने मोठ्या रक्कमेचीसुद्धा मागणी करतात.
- असेही निदर्शनास आले आहे की अर्ज भरण्याचे निमित्त करून हे ठग, पैशाव्यतिरिक्त, काही वैयक्तिक माहितीचीसुद्धा मागणी करतात. ही माहिती नंतर बाजारात विकली जाते.

या फसवणुकीच्या इशाऱ्याच्या निमित्ताने आम्ही सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांना सावध करू इच्छितो की आम्ही, रिलायन्स कोणत्याही उमेदवाराला, कोणत्याही कारणासाठी, कुठेही पैसे भरायला सांगत नाही.

### **पुढे असेही घोषित करत आहोत:**

- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या गटातील कंपन्या कोणत्याही एजंट, एजन्सी किंवा व्यक्तीला, आमच्यावतीने, नोकरीच्या ऑफर किंवा इतर फायदे देण्यासाठी नियुक्त करत नाही.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या गटातील कंपन्या कोणत्याही उमेदवाराला, नोकरीची ऑफर किंवा मुलाखतीसाठी, काही पैसे डिपॉझिट करायला सांगत नाही.

कोणताही नोकरी इच्छुक उमेदवार, जर अशा एजन्सी, नोकरीची वेबसाईट किंवा व्यक्ती यांच्या बरोबर व्यवहार करत असेल तर ती संपूर्णपणे त्या उमेदवाराची जबाबदारी राहिल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या गटातील कंपन्या अशा कार्यपद्धतीत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झालेल्या, कोणत्याही नुकसानाला, जबाबदार राहणार नाही.

जर उमेदवार भरतीची, अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद कार्यपद्धती जर कोणाला आढळून आली तर ती त्यांनी हेड – फ्रॉड आणि मिसकंडक्ट इन्वेस्टीगेशन, यांना [recruitment.fraud@ril.com](mailto:recruitment.fraud@ril.com) इथे कळवणे, आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.